

**Hitech Corporation Limited** 

Regd. Office & HO: 201, Welspun House 2nd Floor, Kamala City, Lower Parel - west Mumbai - 400 013

March 29, 2024

Corporate Relations Department The BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. Listing Department
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (E), Mumbai – 400 051

**Scrip Code:** 526217

Scrip Symbol: HITECHCORP

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Publication - Notice of Postal Ballot/ E-Voting to the Members of Hitech Corporation Limited.

Further to our letter dated March 28, 2024, with regard to Postal Ballot Notice of the Company, and pursuant to Regulation 30 and 47 read with Part A of Schedule III of SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed the scanned copy of the newspaper clippings regarding publication of the said Notice in two newspapers - "The Business Standard" (English) and "Mumbai Lakshadeep" (Marathi), Mumbai edition on March 29, 2024.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully, For Hitech Corporation Limited

Ashish Roongta
Company Secretary &
Compliance Officer
(Membership No: A35999)

Encl: As above



# TOO GIG TO FAIL

GIG AND PLATFORM WORK IS BURGEONING AT A BREAKNECK SPEED IN INDIA. DO WE REALLY UNDERSTAND IT?

SHIVA RAJORA

New Delhi, 28 March

Raman Mann, 41, took to driving a cab for an application-based aggregator in Delhi last August after he was laid off as a security guard. Rizul Khan, 24, delivers packages for a food delivery platform in Noida.

They are drops in the ever swelling ocean of India's gig and platform economy, which is estimated to have 8 million workers and expected to grow to 23.5 million by 2029-30, according to a NITI Aayog report released in 2022. Another study, by the Federation of Indian Chambers of Commerce & Industry (FICCI) in association with human resource firm Randstad India, in 2023, says 42.24 per cent of India's startups are now looking to hire temporary and gig workers.

No doubt, gig work and gig workers have become commonplace.

We hear about them often. Do we fully understand them?

Gig work is often used in the same breath as "platform". The latter refers to organisations, usually using internet-based technologies, that bring together service providers, who are not its employees, and customers for a fee. However, "gig" and "platform" work have been tricky to define. Both are seen as a part of a wider category of "nonstandard employment", where the work is contingent and non-permanent. Section 2 (35) of the Code on Social

Security, 2020, which is part of the four new labour codes, for the first time, defined "gig worker" as a person who performs work or participates in a work arrangement and earns from such activities outside of traditional emplover-emplovee relationshir Section 2 (60) of the code defined "platform work" as a work arrangement outside traditional employeeemployer relationship in which an online platform is used to solve specific problems or to provide specific services that may be notified by the Central government. Section 2 (61) of the code defined "platform worker" as someone engaged in platform work.

Meanwhile, the NITI Aayog report defined gig workers as those engaged in livelihoods outside the traditional employer-employee arrangement and classified them into platform and nonplatform-based workers.

"Platform workers are those whose work is based on online software apps or digital platforms. Non-platform gig workers are generally casual wage workers and own-account workers in the conventional sectors, working part-time or full time,' the report says.

However, since labour is a concurrent list item laws for it can be made by both Parliament as well as state assemblies — the rules under the new code need to be drafted by the Centre as well as states for implementation. According to a recent study by V V Giri National Labour Institute, only 27 states and Union territories had framed the draft rules under the code by November 2022, and there is significant divergence among these state rules, causing delays in implementation.

Thanks to these delays, those such as Raman Mann and Rizul Khan work long hours without any paid leave, health benefits, pension, provident fund, or medical cover.

Akriti Bhatia, founder of People's Association in Grassroots Action and Movements, says the way the terms "gig" and "platform worker" have been defined in the new code is a misclassification. Gig and platform workers work for money on a specific task of their own

## **FEAR AND LOATHING**

In October last year, a pizza delivery man in Pune, Maharashtra, was assaulted and threatened with a gun fired in the air by an angry customer whose pizza was delivered late. Such incidents are increasing for gig and platform workers. A survey by PAIGAM, an NGO, found the following:

Nearly 47% of cab drivers reported facing some form of violence at work

**41.5%** of delivery persons said they had faced violent situations at work

**64%** gig workers reported not getting support from their platform companies when faced with such incidents

99.3% of cab drivers reported experiencing anxiety, stress, and chronic pain in the body

98.5% of delivery personnel, too, reported the

This is believed to be a result of long working hours and

volition outside of traditional employer-employee relationship. In India, though, platform and gig work have emerged as the principal form of work for millions.

This, says Bhatia, is a reality the new code has not taken into account.

#### **Working conditions**

A recent survey of 10,000 cab drivers and delivery persons by the University of Pennsylvania in Delhi, Lucknow, Jaipur, Indore, Mumbai, Kolkata, Hyderabad and Bengaluru revealed that nearly 60 per cent cab drivers reported working for more than 12 hours in a day, and 78 per cent delivery personnel for more than 10

hours a day.

"Anybody working such long hours should get fulltime employee status. In India,

workers start their professional life by engaging with these platforms in a flexible way, but the deteriorating labour market makes them dependent on these platforms for livelihood," Bhatia says.

In the UPenn survey, 43 per cent of cab drivers reported a net monthly earning (after deducting costs such as food, fuel, vehicle maintenance and equated monthly instalments) of less than ₹15,000, and 34 per cent delivery persons reported ₹10,000. Eighty-three per cent cab drivers and 73 per cent delivery persons reported being affected by deactivation and blocking by platforms.

"A few months ago, I had to sit idle for 21 days following a complaint against me by a user," says Khan. "Had there been a law, I could have presented my side of the events.'

Mann, too, makes a case for bringing gig work under the existing labour laws until the new codes come

"It has been more than a year and I hardly took any weekly offs or leave. My family remains worried as I am always on the road and have no accident insurance. A lot of my earning goes into increased fuel and maintenance costs and the occasional traffic fines," he says.

But there is another side to this. A study by Ola Mobility Institute says platforms across the board offer accident cover, including disability and death, that passenger mobility platforms provide up to ₹5,00,000 and hyperlocal delivery platforms ₹3 lakh to ₹10 lakh, along with health and medical support.

#### Time for a new law?

Farlier this month, Congress leader Mallikarjun Kharge said on the social media platform, X, that if his party was elected to power, it would bring in a new law, on the lines of the one in Rajasthan, to improve the working conditions for gig and platform workers and give them social security.

"Crores of such youth who are supporting themselves and their families by working informally in the gig economy shall be benefitted," he posted.

Rajasthan, under the previous government led by the Congress, passed the Rajasthan Platform-Based Gig Workers (Registration and Welfare) Act last year, which provided for a welfare board and a registry of all gig workers, aggregators, and primary employers in the state who worked with gig workers. The gig worker would also be assigned an ID number valid across platforms for the duration of the work. A platform-based welfare cess will be collected on each transaction, between 1 and 2 per cent of the transaction value, to fund social security schemes for gig workers.

However, Rajasthan, where there is a new government, has yet to frame the rules for this.

Shaik Salauddin, general secretary, Indian Federation of App-based Transport Workers, says recognition of the problems being faced by platformbased workers by state governments is a welcome move. But a lot of issues remain unaddressed.

"The upcoming new laws must recognise a gig and platform-based worker as an 'employee' and assure

minimum earnings per day in accordance with the state laws on minimum wages. Also, simple, transparent and fair contracts are needed to better their lives," he says.

The NITI Aayog report called for skill development for platform jobs, accelerating finance for platform workers, refining the employment survey meth-

odologies to better enumerate platform workers, enhancing social inclusion in the new age digital economy, and extending social security benefits to workers engaged in irregu-

Mann and Khan are waiting.

Genus **Genus Power Infrastructures Limited** 

#### (Registered Office: G-123, Sector-63, Noida-201307, Uttar Pradesh, India) (Tel.:+91-120-2581999; Email: cs@genus.in; Website: www.genuspower.com; CIN: L51909UP1992PLC051997 Notice of Postal Ballot and Remote E-Voting Information

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 110 and Section 108 and other applicable provisions of the Companies Act, 2013, Rule 22 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the SEBI, in this regard (Collectively referred to as "applicable Circulars"), Regulations 44 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standard on General Meetings and pursuant to such other applicable laws and regulations, the Notice of Postal Ballot seeking consent of the members of Genus Power Infrastructures Limited ("the Company") by means of Postal Ballot only through remote 'electronic voting' (e-voting) for the following resolutions set out in the Postal Ballot Notice dated March 27, 2024 has been sent by email on March 28, 2024 to those Members, whose names appear on the Register of Members / List of Beneficia Owners as at the close of business hours on Friday, March 22, 2024 ("Cut-Off Date") received from the Depositories and whose e-mail address is registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depository Participants / Depositories:

S.	Description of Resolution/Items	Type of
No.		Resolution
1	To appoint Mr. Chirag Mansukh Patel as an Independent Director of the Company	Special
2	To appoint Mr. Gyan Prakash as an Independent Director of the Company	Special
3	To appoint Ms. Shweta Gupta as an Independent Director of the Company	Special
4	To approve revision in overall borrowing powers of the Company under Section	Special
	180(1)(c) of Companies Act, 2013	
5	To approve creation of sec urities/mortgage/charge on the assets of the Company under	Special
	Section 180(1)(a) of Companies Act, 2013	
6	To approve loan, guarantee or security under Section 185 of Companies Act, 2013	Special
Thor	requirement of conding physical copy of the Postal Ballot Notice and Po	etal Ballot Forms

en dispensed with under the applicable Circulars. The business is to be transacted by postal ballot through e-voting process only and the communication of the assent or dissent or the Members would take place through e-voting only.

The Company is pleased to provide e-voting facility to its Members to exercise their right to vote on the proposed resolutions by electronic means (remote e-voting) through Central Depository Services (India) Limited ("CDSL"). The remote e-voting period begins on Saturday, March 30, 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Sunday, April 28, 2024 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and voting by electronic means shall not be allowed beyond the said date. Once the vote on the resolution is cast by the Members, the Members shall not be allowed to change it subsequently. During this period, members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-Off Date i.e. Friday, March 22, 2024 may cast their vote electronically. Voting rights of a Member / Beneficial Owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the said Cut-Off Date

Members as on the Cut-Off Date, who have not received email of Postal Ballot Notice may write an email to 'cs@genus.in' with subject-line as "Postal Ballot Notice" and obtain the same. Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email address with the Company, may requested to register / update their e-mail address and mobile number by submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.genuspower.com) duly filled and signed along with requisite supporting documents to M/s. Niche Technologies Private Limited at 3A, Auckland Place, 7th Floor, Room No. 7As 7B, Kolkata-700017. Members holding shares in electronic mode, who have not registered their email address and mobile number, are requested to register the same with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, which is mandatory while e-voting.

The Postal Ballot Notice is also available on the Company's website www.genuspower.com, the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at 'www.bseindia.com' and 'www.nseindia.com', respectively, and on website of CDSL at 'www.evotingindia.com'. If you have any queries or issues regarding evoting from the CDSL e-Voting System, you can write an email to 'helpdesk.evoting@cdslindia.com' or contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to 'helpdesk.evoting@cdslindia.com' or call toll free no. 1800 22 55 33. Members may also write to the Company Secretary at the email ID at 'cs@genus.in' with subject as "Postal Ballot Notice".

The Board of Directors of the Company has appointed Mr. Sandeep Jain (Membership No FCS 5398, CP No. 4151) and in his absence Ms. Lata Gyanmalani (Membership No. FCS 10106, CP No. 9774), partners of M/s. ARMS & Associates LLP, Practicing Company Secretaries, Jaipur as the Scrutinizer for conducting the Postal Ballot only through the remote e-voting process and for scrutinizing the votes casted therein, in a fair and transparent

The results of the voting by Postal Ballot (through e-voting process) along with the Scrutinizer's report will be announced by the Chairman of the Company or any other person authorized by him, within two working days of conclusion of evoting. The results of the Postal Ballot will be posted on the Company's website at 'www.genuspower.com' and the website of CDSL at 'www.evotingindia.com' and will be displayed at its Registered Office of the Company. The results will also be communicated to NSE and BSE, where the equity shares of the Company are listed.

By Order of the Board of Directors o

Place : Jaipur Dated : March 28, 2024 Puran Singh Rathore



#### **HITECH CORPORATION LIMITED**

CIN: L28992MH1991PLC168235 Regd. Office: 201, 2nd Floor, Welspun House, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013. : www.hitechgroup.com; email: investor.help@hitechgroup.com Tel.: +91 22 4001 6500 / 2481 6500

#### NOTICE OF POSTAL BALLOT/E-VOTING

Members of the Company are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") reac vith Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 "the Rules"), Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard-2 ssued by the Institute of Company Secretaries of India including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circulars No. Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 03/2022 dated May 5, 2022 and 9/2023 dated September 25, 2023 espectively ("MCA Circulars") and subject to other applicable laws and regulations, the Postal Ballot Notice alongwith instructions for e-voting has been sent on Thursday, March 28, 2024 in electronic mode only through National Securities Depository Limited (NSDL) to those Members whose e-mail addresses are registered with the Depository Participants or the Company/Link Intime India Private Limited, Registrar & Transfer Agent (RTA) of the Company, for seeking Members' approval for the matter as mentioned in the Postal Ballot Notice by way of Special Resolution through Remote E-voting.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Mayank Arora, Practicing Company Secretary (Membership No.: FCS 10378 and CP 13069), Partner of Mayank Arora and Co, as the Scrutinizer to scrutinise the votes cast by remote e-voting through Postal Ballot process in a fair and transparent manner

In compliance with sections 108 and 110 of the Act, the Rules and Regulation 44 of the isting Regulations, the Company is pleased to provide the facility of voting by remote evoting to its members to exercise their right to vote on the resolution proposed to be

The Company has engaged the services of National Securities Depository Limited 'NSDL') to provide remote e-voting facility.

The Postal Ballot notice is also made available on the Company's website a www.hitechgroup.com under Investor Section and on the Stock Exchanges websites i.e. www.bseindia.com; www.nseindia.com and is also made available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at https://www.evoting.nsdl.com/

A person whose name appears in the Register of Members /List of Beneficial Owners naintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, March 22, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting. The voting rights of Members shall be in proportion to their share in the paid-up Equity Share Capital of the Company as on the cutoff date. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice fo nformation purpose only. Members shall vote by using remote e-voting facility. The voting will commence on Sunday

March 31, 2024 at 9.00 a.m. (IST) and will end on Monday April 29, 2024 at 5.00 p.m. (IST) and thereafter the remote e-voting module shall be disabled/blocked for voting. The emote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by the Member, the same cannot be changed subsequently

The manner of casting votes through remote e-voting for Members holding shares in lematerialised mode, physical mode and for Members who have not registered their e mail address is provided in the Postal Ballot Notice.

n case of any queries regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a> or contact NSDL by email at <a href="https://www.evoting.msdl.com">evoting.msdl.com</a> or call on∴ 022-4886 7000/2499 7000.

n case of any queries regarding Postal Ballot Notice you may write to the Company Secretary at investor.help@hitechgroup.com

In terms of the MCA Circulars, Members who have not registered their e-mai addresses and as a consequence could not receive the Postal Ballot Notice may get their email addresses registered with RTA by clicking on the link https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html and following the registration process as guided thereafter. After successful submission of the email address, RTA will email a copy of the Notice alongwith the e-voting user ID and password.

The results of Postal Ballot process through remote e-voting shall be declared on or before Nednesday, May 1, 2024 and will be displayed along with the Scrutinizers Report at the Registered Office and will be communicated to the Stock Exchanges viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the shares of the Company are listed and would also be uploaded on the website of the Company: <u>www.hitechgroup.com</u> and on the

The resolutions, if passed by the requisite majority shall be deemed to have been passed on Monday, April 29, 2024 i.e., the last date specified for receipt of votes through the e-

For Hitech Corporation Limited

Place : Mumbai Date : March 28, 2024

Ashish Roongta Company Secretary & Compliance Officer

MUNICIPAL CORPORATION CHHATRAPATI SAMBHAJINAGAR Phone No. (0240)2333536-40, 2348001-05 (PBX) Fax No.(0240)2331213

No./CSMC/BOT/87/2024

Date: 28-03-2024

#### CORRIGENDUM

Tender notice for Common Bio Medical Waste Treatment Facility (CBMWTF) operator for Collection, transportation, storage, treatment and disposal of bio medical waste for health facilities. Area Chhatrapati Sambhajinagar, on Build Operate and Transfer [BOT] Basis. Tender ID 2024\_AMCA\_1034371\_1, Dated 13/03/2024. in daily news papers and also on www.mahatenders.gov.in. In section 1.1 Schedule of bid opening process last date of submission is 08/04/2024 changed and extended to 10/05/2024 upto 16.00 hrs is considered, Schedule of Opening of Technical Bid & Date for Power Point Presentation (Proof of Concept) would be communicated to bidders. for further details refer mahatenders gov.in portal. Rest of the conditions remains unchanged. Sd/-

**Municipal Commissioner &** Administrator **Municipal Corporation, CSMC** 

**SURYODAY** 

#### SURYODAY SMALL FINANCE BANK LIMITED

CIN: L65923MH2008PLC261472 Registered & Corporate Office: Unit No. 1101 Sharda Terraces. Plot No. 65 Sector-11 CBD Belapur, Navi Mumbai-400614 Tel No: +91 22 4185 6700

Website: www.suryodaybank.com Email ID: company.secretary@suryodaybank.com POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 110 and Section 108 of the Companies Act, 2013 (the "Act") and other applicable provisions, if any, of the Act read with Rule 22 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, including any statutory modification(s) larification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribe clarification(s), substitution(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("McA"), Government of India, for holding general meetings / conducting Postal Ballot process through voting by electronic means ("remote e-voting") vide General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 19/2023 dated April 08, 2023 and other relevant circulars, issued by MCA (hereinafter collectively referred to as the "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India's Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/PD-D-2/ P/CIR/2023/167 dated October 7, 2023 and other applicable laws, rules, regulations, circulars and notifications thereunder, as applicable, the Postal Ballot Notice dated March 22, 2024, has been sen by e-mail to all the Members of the Bank who have registered their email addresses with the Bank or Bank's Registrar and Share Transfer Agent ("**RTA**"), namely KFin Technologies Limited [*formerly known as KFin Technologies Private Limited* ("**KFIN or KFintech**")] or Depository / Depository Participants and whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, March 22, 2024 ("Cut-off Date"), for seeking their approval on the following Resolutions through Postal Ballot by way of remote electronic voting ("remote

Sr. No.	Description of Special Business	Type of Resolution				
1	To take note of the appointment of Mr. Krishna Prasad Nair (DIN: 02611496), Independent Director, as Non-Executive Part-time Chairman of the Bank.	Ordinary				
2	To approve the appointment of Mrs. Swati Datye (DIN: 06751552) as an Independent Director of the Bank.	Special				
3	To approve the appointment of Mr. Hemant Premchand Shah (DIN: 10548728) as a Director of the Bank.	Ordinary				
4	To approve the appointment of Mr. Hemant Premchand Shah (DIN: 10548728) as Whole-time Director, designated as Executive Director and Key Managerial Personnel of the Bank, on the terms and conditions, including the remuneration, as approved by the Reserve Bank of India.	Ordinary				
In terms of the MCA Circulars, the requirement of sending physical copies of Postal Ballot Notice						

"Notice" / "Postal Ballot Notice") and Forms has been dispensed with. Accordingly, physical copies of Postal Ballot Notice, Postal Ballot Form and pre-paid business reply envelope have not been sen to the Members. Further, the MCA Circulars advise that the communication of assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only. The Bank has engaged KFintech for the purpose of providing e-voting facility to all its Members. The Members may cast their votes remotely, on the dates mentioned hereinbelow, using the e-voting platform of KFintech. During this period, Members can cast their vote electronically, by selecting EVEN No. 7939 A copy of the Postal Ballot Notice is also placed on the Bank's website at https://www.suryodaybank.com

vebsite of the Stock Exchanges i.e. BSE Limited (https://www.bseindia.com), National Stock Exchange of India (https://www.nseindia.com) and on the website of Service Provider i.e. KFIN (https://evoting.kfintech.com) in compliance with the relevant Circulars. The Board of Directors have appointed Mr. Tushar Shridharani, Practising Company Secretaries (FCS

No. 2690 & C.P No.: 2190), Mumbai and failing him, Ms. Nandini Parikh, Practicing Company Secretar (FCS No. 6240 & C.P No.: 5760), as the Scrutinizer, to scrutinize remote e-voting process fo onducting the Postal Ballot process in a fair and transparent manner, in accordance with the Act

All the Members are hereby informed that:

- The Special Businesses as set out in the Notice will be transacted through remote e-voting only Cut-Off Date for determining the eligibility to vote by electronic means being is Friday.
- The remote e-voting period shall commence from Saturday, March 30, 2024 (at 9:00 A.M.) and end on Sunday, April 28, 2024 (at 5:00 P.M.). The e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by KFintech upor
- Remote e-voting module shall be blocked at 5:00 P.M. on Sunday, April 28, 2024 and no Member shall be allowed to cast vote thereafter A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners
- maintained by the Depositories i.e. National Securities Depository Limited (the "NSDL") and Central Depository Services (India) Limited (the "CDSL") as on Cut-off Date Friday, March 22, 2024, only shall been entitled to avail the facility of remote e-voting: Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change
- it subsequently or cast the vote again; The voting right for Equity Shares is one vote per Equity Share, registered in the name of the
- Members. Voting rights shall be reckoned on the paid-up value of Equity Shares registered in the name of the Members as on Cut-off Date i.e. Friday, March 22, 2024, subject to the provisions of the Banking Regulation Act, 1949, as amended
- The manner in which the Members holding shares in dematerialised/physical form or who have
- not registered their email addresses can cast their vote(s) through remote e-voting are provide in the Postal Ballot Notice available on the websites of the Bank, the Stock Exchanges and KFintech. Additionally, in terms of SEBI Master Circular dated July 11, 2023, individual Me holding shares in demat mode, can register directly with the depository or through their dema account, to access e-voting page of KFintech without having to register again with KFintech for participating in the e-voting process. The detailed procedure in this regard has been explained in the Postal Ballot Notice; please refer Notes section of the Postal Ballot Notice;
- In case of any query and/or difficulty, in respect of voting by electronic means, Members may refe to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User Manual available at the Downloads section at <a href="https://evoting.kfintech.com">https://evoting.kfintech.com</a> (KFintech Website) or contact Mr. Umesh Pandey, Senior Manager (Unit: Suryoday Small Finance Bank Limited) of KFintech at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad Rangareddi, Telangana-500 032 or email at einward.is@kfintech.com or call KFintech's toll free no. 1800-309-4001 for any further clarifications or write to the Company Secretary of the Bank at its Registered & Corporate office or at email id:  $\underline{company.secretary@suryodaybank.com}$

#### 1) Process of registration of e-mail addresses

Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their emai addresses with the relevant Depository Participants ("DPs"). Members holding shares in physical mode and who have not vet updated their e-mail address, bank details, etc., are requested to update the same by submitting duly filled in Form ISR- 1 with relevant documents to the RTA or the Bank. Details of the same are also available on the website of the Bank a https://www.suryodaybank.com/Availing-Investor.

- 2) The Scrutinizer shall, immediately after the conclusion of the e-voting period unblock the votes cast, in the presence of at least two witnesses not in the employment of the Bank and make a consolidated Scrutiniser's Report of the total votes cast in favour or against, if any, the Scrutiniser's person authorised by him, who shall countersign the same.
- The resolutions, if passed by requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specified for e-voting, i.e. Sunday, April 28, 2024, as if they have been passed at a General Meeting of the Members.
- 4) The Results of e-voting shall be declared within stipulated time and the said result along with the Scrutiniser's Report thereon shall be placed on the Bank's website https://www.survodaybank.com and on the website of Registrar and Share Transfer Agent i.e KFintech at https://evoting.kfintech.com and also be communicated to the stock exchange(s) where the Bank's shares are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, within two (2) working days from the end of the e-voting period, and shall be displayed at the notice board of the Registered Office as wel

For Suryoday Small Finance Bank Limited

Date: March 28, 2024

Company Secretary & Compliance Office

प्राधिकृत अधिकारी/मुख्य व्यवस्थापव

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L28992MH1991PLC16823

कॅनरा बँव

केनरा बैंक Canara Bank

चेंबुर कॅम्प शाखा: तळमजला, श्री नवभारत अपार्टमेंटस कोहौसोलि., माहल रोड, (आर.सी. मार्ग),

मुंबई-४०००७४, महाराष्ट्र. दूर.: (०२२) २५५३१४१९, (डी) २५५३१३४३, २५५३२२५९, २५५३५२०५,

ई-मेल:cb0170@canarabank.com

ताबा सूचना (नियम १३(४))

**त्र्याअर्थी;** खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन

एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२०२२) (यापुढे सदर कायदा म्हणून संदर्भ) अंतर्गत **कॅनरा बँके**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या

नेयम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक **१८.०१.२०२४** रोजी

देवसांच्या आत देय रक्कम रू..१६,९१,३२८.८० (रूपये सोळा लाख एक्याण्णव हजार तिनशे अट्टावीस आणि

कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित

करण्यात येत आह<sup>े</sup> की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटोस्ट

(एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमद

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **कॅनरा बँक** यांच्याकडे देय रक्कम **रू. १६,९१,३२८.८**०

(रूपये सोळा लाख एक्याण्णव हजार तिनशे अट्टावीस आणि पैसे ऐंशी फक्त) तसेच त्यावरील व्याज, प्रासंगिक

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, हाय टेक प्राईड, प्लॉट क्र.४३, सेक्टर ५३. दोणागिरी. तालका पनवेल. जिल्ह

रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र–४००७०२ येथील घर फ्लॅटचे सर्व भाग व खंड. **चतुसिमा: उत्तरेस:** आतील रस्ता

नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पन हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग

लोआ परळ (प), मुंबई-४०००१३, तुर.क्र.:+९१-२२-४००१६५००/२४८१६५००, वेबसाईट:www.hitechgroup.com, ई-मेल:investor.help@hitechgroup.com

टपाल मतदान/ई-वोटिंगची सूचना

कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या (कायदा) कलम्

११० च्या तरतुर्दीनुसार आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम. २०१४ च्या नियम २

... आणि नियम २२ सहवाचिता इतर लागु तरतुदीनुसार **(अधिनियम),** सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड

ऑफ इंडिया (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ **(लिस्टिंग रेग्युलेशन्स)** 

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेले सेक्रेटरील स्टॅंडर्ड-२ नुसार सध्याच्ये

काळासाठी अंमलात असलेल्या कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियमासह कॉर्पोरेट व्यवहार

मंत्रालय **(एमसीए-)** द्वारे अनुक्रमे सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०,

क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र.०३/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि क्र.९/२०२३

दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ **(एमसीए परिपत्रक)** आणि इतर लागू कायदे आणि नियमांच्या अधीन

रिमोट ई-व्होटिंगद्वारे विशेष ठरावाद्वारे पोस्टल बॅलेट सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे या प्रकरणासाठी

सदस्यांची मान्यता मिळविण्यासाठी ई-मतदानाच्या सूचनांसह टपाल मतदान सूचना <mark>गुरुवार, २८ मार्च,</mark>

२०२४ रोजी नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे इलेक्ट्रॉनिक मोडमध्ये ज्या

सदस्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी सहभागी किंवा कंपनी/लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,

कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट **(आरटीए)** यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना पाठविण्यात

कंपनीच्या संचालक मंडळाने **श्री. मयांक अरोरा,** कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीए१०३७८

व सीपी१३०६९), **मयांक अरोरा ॲण्ड कंपनीचे भागीदार** यांना पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे दूरस्थ ई-

मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने दिलेल्या मतांची छाननी करण्यासाठी **छाननीकर्ता** म्हणूने नियुक्ती

कायद्याच्या कलम १०८ आणि ११० चे पालन करून, सूची विनियमांचे नियम आणि विनियम ४४

कंपनीने रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल

पोस्टल बॅलट नोटीस कंपनीच्या वेबसाइटवर www.hitechgroup.com वर गुंतवणूकदा

विभागातर्गत आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजे www.bseindia.com व

www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्य

न्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये / डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये

कट-ऑफ तारखेला म्हणजेच **शुक्रवार, २<sup>२</sup> मार्च, २०२४** रोजी दिसते ती केवळ रिमोट ई-वोटिंगची

सुविधा घेण्यास पात्र असेल. मतदान सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या पेड-

अप इक्रिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. कट ऑफ तारखेला सदस्य

सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून मतदान करावे. मतदान **रविवार, ३१ मार्च, २०२**४

रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि सोमवार, २९ एप्रिल, २०२४ रोजी

**संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे)** संपेल आणि त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल मतदानासाठी

अक्षम/ब्लॉक केले जाईल. रिमोट ई–व्होटिंगला उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणा

डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंगद्वारे

मते देण्याची पद्धत आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदविला नाही अशा सदस्यांसाठी पोस्टल

ई-व्होटिंगबाबत काही शंका असल्यास, तुम्ही सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु)

आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा एनएसडीएलसह evoting@nsdl.co.in वर ईमेलद्वारे

पोस्टल बॅलेट सचनेबाबत काही शंका असल्यास तम्ही कंपनी सेकेटरी यांन

एमसीए परिपत्रकांनुसार, ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत आणि परिणामी

पोस्टल मतपत्रिका सूचना प्राप्त करू शकले नाहीत, ते त्यांचे ईमेल पत्ते या लिंकवर टिक करून

आस्टीएमध्ये नोंदणीकृत करू शकतातः <u>https://linkintime.co.in/emailreg/email</u>

<u>register.html</u> आणि त्यानंतर मार्गदर्शन केल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण करा. ईमेल पत्त

यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, आरटीए ई-मतदान वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह सूचनेची एक

रिमोट ई-व्होटिंगद्वारे पोस्टल बॅलेट प्रक्रियेचे निकाल **बुधवार, १ मे, २०२४** रोजी किंवा त्यापूर्वी घोषित

केले जातील आणि नोंटणीकत कार्यालयात छाननी अहवालामह पटर्शित केले जातील आणि स्टॉक्

एक्सचेंजेस उदा. बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, जेथे कंपनीचे

शेअर्स सचीबद्ध आहेत आणि कंपनीच्या www.hitechgroup.com वेबसाइटवर आणि

आवश्यक बहमताने ठराव मंजर झाल्यास **सोमवार. २९ एप्रिल. २०२४** रोजी म्हणजेच ई-मतदान

दिनांक

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

रुपये

क्रमांक

आशिष रुंगटा

देणाः

प्रक्रियेद्वारे मते मिळण्याची निर्दिष्ट केलेली शेवटची तारीख मंजूर झाल्याचे मानले जाईल

नाही. सदस्याने ठरावावर एकदा मत दिले की, नंतर त्यात बदल करता येणार नाही

संपर्क साधा किंवा ०२२-४८८६ ७०००/२४९९ ७००० वर कॉल करा.

investor.help@hitechgroup.com वर लिह् शकता.

रनएसडीएलच्या वेबसाइटवर देखील अपलोड केले जातील.

https://www.evoting.nsdl.com/ या वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिले आहे.

ई-व्होटिंगद्वारे मतदानाची सुविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे

नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळावी.

च्या सेवांचा सहभाग घेतला आहे.

बॅलेट नोटिसमध्ये प्रदान केले आहे.

प्रत ईमेल करेल.

दिनांक: २८ मार्च, २०२४

कंपनीला त्यांच्या सदस्यांना मंजूर करण्याच्या प्रस्तावित ठरावावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिमोट

दक्षिणेसः प्लॉट क्र.६४; पुर्वेसः प्लॉट क्र.४४; पश्चिमेसः प्लॉट क्र.४२.

वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार **कर्जदार श्री. आयुब इमाम खान** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६

पैसे ऐंशी फक्त) तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते.

केलेल्या **ताबा २६ मार्च, २०२४** रोजी घेतलेला आहे.

खर्च, शुल्क इत्यादी रक्कम जमा करावी.

ठेकाण: मुंबई, महाराष्ट्र

HITECH

कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

सिंडिकेट Syndicate

## मुंबई लक्षदीप 🔇

<u>जाहीर नोटीस</u>

सर्व सभासद मादुंगा प. सहकारी मंडळ लि.. मादुंगा, मुंबई - ४०००१९ संस्थेतीलॅसर्व सभासदांना कळविण्यांत येते की, संस्थेचे नोंदणीकृत हे पत्ता बाळकृष्ण निवास, एल. एन. रोड, मादुंगा, मुंबई ४०००१९ असा आहे. परंतु सदर इमारंत ही पुनर्विकासामध्ये गेली असल्याने संस्थेचे कार्यालय हे तातुरता स्वरुपात मोहन निवास, रुम नं. ३१ प्लॉट नं. ४७२, डॉ. आंबेडकर रोड, मादुंगा, मुंबई - ४०००१९ या ठिकाणी भाँडेतत्वावर घेण्यात आले आहे. संस्थेचे सन २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीच्या संचालक मंडळाची निवडणुक

प्रक्रियेबाबुत सर्व सूचना मोहन निवास, रुम् नं ३१. प्लॉट नं. ४०२ डॉ. आंबेडकर रोड मादुंगा, मुंबई - ४०००१९ या ठिकाणी प्रसिद्ध करण्यांत येईल याची नोंद घेण्यांत

जाहीर नोटीस

सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की, मला मिळालेल्या माहिती नुसार, मे. कोटियन रियल्टर्स एल्एलपी ने खालील् जमिनी सदर मालकांकड्न विकसीत करण्यासाठी घेतल्या आहेत १) सर्व्हे नं. १०, क्षेत्र १-८०-०० आर .चौ. मीटर २) सर्व्हे नं. -90/२, क्षेत्र ७-३०-०० आर. चौ. मीटर ३) सर्वे नं. - 90/३, क्षेत्र १६-४०-०० आर. वौ. मीटर ४) सर्वे नं. - 90/४/२, क्षेत्र हे. आर.०-००-८१ + पो. ख्र. ०-००-२० गाव - दिवाणमान, तालुका -वसः अः ७ ०० ए० जाव स्वयान्जान, राष्टुका वसई, जिल्हा - पालघर येथे आणि वसई विरार शहर महानगरपालिक कडून यासाठी परवानगी

मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरी, सुदर जमिनी संबंधी कोणाचिही कोणत्याही प्रकराची हरकत वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिदध झालेनंतर १४ दिवसाचे आत् निम्नस्वाक्षीकारांच्या खालील पत्यावर लेखी दपत्राच्या पुराव्यासह कळवावे.

श्री . तुषार आर . पाटील वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव, तालुका- वसई, जिल्हा - पालघर वसई पश्चिम - ४०१२०१

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the society has received reque from Mr. Chandrabhan Rambahadur Varma for transfe right, title & interest of Mrs. Shahjadi Abdul Rauf Kureshi as owner and of flat No. 701, Building No. 1, Maya Nagar Achanaknagar (SRA) CHS Ltd. B. G. Kher Road, Worl Mumbai - 400018, Any person/persons having any objection of whatsoever nature is/are hereby required to make the same known in writing to the Secretary of Mayanagar Achanaknagar (SRA) CHS Ltd., B. G. Kher Road, Worl Mumbai - 400018., having address at G - 4, Building No. Mayanagar - Achanaknagar (SRA) CHS Ltd., B. G. Khe Road, Worli, Mumbai - 400018, within 15 (Fifteen) days from the date hereof, otherwise the transfer request in respec of said Flat No. 701, Building No. 1 shall be affected in favour of said Mr. Chandrabhan Rambahadur Varma

with out reference to any claims & the same, if any will be onsidered as waived. Mayanagar – Achanaknagar (SRA) CHS Ltd

Secretar Date: 29.03.2024 Place : Mumbai

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the society has received request from Mr. Papparam Shivaram Patel fo transfer right, title & interest of Mr. Akbar Abdul Rohaf Qureshi as owner and of Flat No. 702 Building No. 1, Maya Nagar - Achanaknagar (SRA CHS Ltd. B. G. Kher Rd. Worli, Mumbai - 400018 Any person / persons having any objection of what soever nature is / are hereby required to make the same known in writing to the Secretary of Mayanagar Achanaknagar (SRA) CHS Ltd., B. G. Kher Road Worli, Mumbai - 400 018., having address at G - 4 Building No.1 Mayanagar - Achanaknagar (SRA CHS Ltd., B. G. Kher Road, Worli, Mumbai - 18 within 15 (Fifteen) days from the date hereof, otherwis the transfer request in respect of said flat No. 702 Building No. 1 shall be affected in favour of said Mr Papparam Shivaram Patel without reference to any claims & the same, if any will be considered as waived Mayanagar - Achanaknagar (SRA) CHS Ltd

Secretary Date: 29.03.2024 Place: Mumbai

### जाहीर सूचना

कोयेनाबाई चाळ/शेळके चाळ म्हणन ज्ञात चाळी. शहर सर्व्हे क्र.६७२, ६७३, ६७४, ८३३, ८३५ गाव मोहिली, तालुका कुर्ला, सफेद पुल तबेलाजवळ, कुर्ला अंधेरी रोड, साकिनाका, मुंबई-४०००७२ येथील जागेचे वहिवाटदार/भाडेकरू यांना सुचित करण्यात येत आहे की, सदर चाळ व मालमत्ता स्वर्गीय श्रीपती मारुतीराव शेळके व विठ्ठल मारुती शेळके जे सीटीएस क्र.८३४ चे मालक आहेत यांच्या कायदेशीर वारसदारांच्या मालकीची

दिनांक २४.०३.२०१८ रोजीचे मुखत्यारपत्र श्री विलास तुलसिराम शेळके यांच्या नावे देण्यात आले होते ते स्वर्गीय श्रीमती मारुतीराव शेळके यांच्या कायदेशीर वारसदारांनी रद्द केले आहे आणि आता श्री. विलास तुलसिराम शेळके यांना वर नमुद केलेल्या मालमत्तेमधील भाडे स्विकारणे. वहिवात हस्तांतर करणे, भाडे पावती वितरीत करण्याचे कोणतेही अधिकार नाहीत आणि म्हणून सदर चाळीच्या सर्व भाडेकरू/वहिवाटदारांना येथे कळविण्यात येत आहे की, त्यांनी श्री. विलास तलसिराम शेळके यांच्याकडे कोणतेही भाडे जम करु नये, हस्तांतर शुल्क देऊ नये किंवा व्यवहार करु नये, कारण त्यांचा सदर मालमत्तेसह कोणताही संबंध नाही.

दिनांक: २८.०३.२०२४ राजेश महादेव शेळके व इतर (मालक) करिता

## जाहीर सूचना

यांनी युनिट क्र.बी-६१९ आणि श्री. दिलीप वझे श्रीमती नीता दिलीप वझे यांनी युनिट क्र.बी-६२0 ६वा मजला, बी विंग, इमारत आयथिंकबी, लोध आयथिंकबी, गाव निळजे, ता. कल्याण, जि. ठाणे य जागा मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि., पीओए सुंदरम नाय यांचे मार्फत, पीओए शैलेश मोरे यांच्याद्वारे प्रस्तुत यांच्याकडून अनुक्रमे अ.क्र.केएलएन५-१७६२५/२०२ व केएलएन५-१७६२६/२०२३ धारक दिनांव २०.१२.२०२३ रोजीच्या विक्री करारनामांनुसार खरेदी केले. १) मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि. व पलावा ड्रेलर प्रा.लि. यांनी दिनांक ०४.१०.२०२१ रोजीचे क्र.बीबीई४-१३४८०/२०२१ धारक नोंदणीकृत असलेले पीओए श्री. संदरम नायर व ६ अन्य यांना करारनामा करण्यार व पर्यायी पीओए करण्यास दिले होते. २) श्री. सुरेंद्र-नायर आणि ६ इतर यांनी शैलेश मोरे व ७ इतर यांन दिनांक ०४.१०.२०२१ रोजीचे क्र.बीबीई४-१३४८१ २०२१ धारक नोंद असेलेले दाखल व साद करारनामाकरिता पीओए दिले.

मॅक्रोटेक डेव्हलपर्स लि.चे पीओए धारकांद्वारे विक्री करारनामा निष्पादित केले आहे. म्हणून सदर वृत्तपः

सूचना देण्यात येत आहे. श्री. दिलीप वझे व श्रीमती नीता दिलीप वझे यांनी सद मालमत्ता **करुर वैश्य बँक लिमिटेड, घाटकोपर शाख** यांच्याकडे तारण ठेवण्याचे निश्चित केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट/मालमत्तेची जमीन किंव भागाबाबत किंवा पीओए मार्फत फ्लॅटच्या विक्रीबाबत कोणताही अधिकार, दावा, हक्क, मागणी किंवा हिल असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **०७ दिवसां**त लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे सदर सूचना कालावधीनंतर कोणी व्यक्ती किंवा अन्य इतर प्राधिकरणाकडून कोणतीही माहिती मिळाल्यास व करुर वैश्य बँक लिमिटेड, घाटकोपर शाखा यांच्य अधिकारावर अवलंबून असेल

प्रशांत व्ही. गवई वकील उच्च न्यायालय, मुंबई मोबा.:९०२९४९३०४९ दिनांक: २९.०३.२०२४ NOTICE

406228. and 500681 for 1000 shares bearing distinctive no(s 14168201 to 14168300, 24342354 to 24342453, 96191798 to 96191997 and 226056543 to 226057142 under Folio No KMF099877 and Face Value of Rs. 10/- each, standing in the name(s of SUSHMA BAHL in the books of M/s Kotak Mahindra Bank Ltd. has/have been lost/misplaced/destroyed the advertiser has/have applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz KFir Technologies Limited, Selenium Tower B, Plot No: 31-32 Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

Date: 28-03-2024 Name(s) of the Survivor(s) **LAKSHAY BAHL** Place: Delhi

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कै. मधुकर रुपसिंग पाटील (नवीन नाव श्री मधुसूदन रुपसिंग गोहिल दिनांक 21/02/2002 च्या राजपत्रानुसार नोंदणी क्रमांक X 18057) यांचा मृत्यू दि. 15/12/2018 रोजी झाला. श्रीमती विमल मधुकर पाटील (नवीन नाव श्रीमती विमल मधुसूदन गोहिल दिनांक 28/03/2002 च्या राजपत्रानुसार नोंदणी क्रमांक X - 18058 नाव बदलून पुन्हा श्रीमती. विमल मधुकर पाटील दिनांक 21/03/2024 च्या राजपत्रानुसार नोंदणी क्रमांक M-23356503) फ्लंट क्र. ७०५, युरेका हिरानंदानी इस्टेट, जी.बी. रोड ठाणे (पश्चिम) – ४००६०७ चे संयुक्त मालक आहेत आणि कायदेशीर वारस श्री. प्रेम मधुसूदन गोहिल, श्री. अविनाश मधुसूदन गोहिल आणि कु संध्या मधुसूदन गोहिल यांनी दिनांक 25/01/2023 रोजी रिलीझ डीड अंमलात आणली आहे आणि त्या फ्लॅंटमधील त्यांचा 37.5% अविभाजित हिस्सा श्री. प्रेम मधुसूदन गोहिल च्या नावे लिहून दिला आहे. मी माझ्या अशिलाच्या वतीने ,मी खालील सही करणारा वकील मागणी करीत आहे की वरील नमूद फ्लंटच्या समभाग हस्तांतरण वा मृत व्यक्तीच्या फ्लंटमध्ये कुठलेही स्वारस्य दावे /हरकत ईतर वारसांकडून वा दावेदारांकडून /हरकतदारांकडून असल्यास लेखी स्वरुपात सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांच्या प्रतिसह सदर सूचना प्रसिद्धीच्या दिनाकापासून चौदा दिवसांच्या आत खालील स्वाक्षरी करत्याकडे कळवावे. जर का वरील कलावधीत कुठलेही दावे/हरकत आले नाहीत तर माझे अशील हे त्यांच्यामर्जीनुसार मृत व्यक्तीचे समभाग हस्तांतरण वा अन्य लाभ ह्या बाबतचा निर्णय घेण्यास

मक्त राहतील. स्थळ : ठाणे

दिनांक: 29/03/2024

पत्ता –६४ विजय अपार्टमेंट –१ विजय नगरी, जी बी रोड , वागबिल ठाणे. ४००६१५

सधीर जे पाटकर

२२.0३.२0२४

ি SB। भारतीय स्टेट बैंक किस्कोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, ठाणे, दोस्ती पिनाकल, गाळा क्र.३, प्लॉट ई७, रोड क्र.२२, वागले इंडस्ट्रीयल इस्टेट, सर्कल क्र.२२, उणे (प.)–४००६०४. ई-मेल: rasecc.thane@sbi.co.in

विक्री सूचना

पर्नताबा घेतलेल्या वाहनांच्या विक्रीपर्वी कर्जदारांना सचन प्रतिः श्री. अजितकमार ओमप्रकाण णर्मा

बी/३०५, प्रगती सोसायटी, व्ही बी फडके मार्ग,

भाकृती टॉवरजवळ, गवाणपाडा, मुलुंड पुर्व-४०००८१. नाननीय महोदय/महोदया,

विषय: विक्री सूचना - कर्ज खाते क्र.३८४८९८४५७९१ नुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेसह देय रक्कम भरण्यात तुम्ही कसूर केली असल्याने कर्ज रकमे अंतर्गत खरेदी केलेले नोंदणी क्र.**एमएच०३डीजी२०८३** धारक वाहन पुर्नताबा घेतले आहे. आमच्या वारंवार स्मरण/सूचना देऊनही तुम्ही देय रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे आणि बँकेद्रारे वाहनाचे पुर्नताबा घेतला असल्याने कर्ज खातेअंतर्गत देय रक्कम वसुलीकरिता वाहनाची विक्री जसे आहे नेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर करण्याचे निश्चित केले आहे. सदर सूचनेपासून **७ दिवसांच** समाप्तीनंतर बँकेला स्विकत किंमतीकरिता जाहीर लिलाव किंवा खासगी व्यवहार किंवा अन्य इतर विक्री प्रकाराने वाहनाची बँकेकडून विक्री केली जाईल. सदर ७ **दिवसांत** संपुर्ण कर्ज रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क जमा करण्याची तुम्हाला अंतिम संधी देण्यात येत आहे. अन्यथा कर्ज अंतर्गत देय असलेली रक्कम त्रमुलीसाठी बँकेद्वारा वाहनाची विक्री केली जाईल. जर वाहनाच्या विक्रीतून उपलब्ध झालेली संपुर्ण कर्ज . एकम अपर्याप्त असल्यास बँकेकडून उर्वरित रक्कम वसुलीकरिता आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल ज्याचे संपुर्ण अधिभार भरण्यास तुमच्यावर दायित्व असेल.

ख्य व्यवस्थापक/प्राधिकृत अधिकारी

#### नमुना क्र.युआरसी-२ प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणन कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **मे. कीन कन्स्टक्शन एलएलपी** या मर्यादिः दायित्व भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्य माप्तीपर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.

. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: शेतजमीन, सवलती, शेतजमीन, भूखंड, शेतजमीन, जागा, इस्टेट, इमारती, मालमत्ता, बागा, ग्रोव्ह आपि रिकाम्या किंवा रिकामी नसलेल्या जमिनींचे सर्व वर्णन, मालकी घेणे, घेणे, खरेदी करणे, गुंतवणूक करणे, ताब्यार घेणे, रुपांतर करणे, धारण करणे आणि व्यवहार करणे आणि त्यावर कोणतेही व्याज, कृषी जमिनीचे बिगर शेर्त जमिनीत रूपांतर करणे आणि त्याउलट ते भाग घेणे, भाडेपट्टीने, विक्री करणे, तारण ठेवणे, गहाण ठेवणे विल्हेवाट लावणे आणि स्थावर मालमत्ता विकास. जमीन विकास. क्षेत्र संपदा आणि साइटचा व्यवसा वालविण्यासाठी वापरणे. अर्थ वर्क्स, फार्महाऊस, उद्याने, उद्याने, व्यावसायिक, निवासी किंवा औद्योगिक इमार संकले बांधणे/बांधणे. मालकीचे. चालवणे. देखरेख करणे. व्यवस्थापित करणे. नियंत्रण करणे आणि प्रशासन करणे आणि स्टॉकिस्ट, उत्पादक, पुरवठादार या नात्याने सर्व प्रकारच्यानिवासी, व्यावसायिक, औद्योगिक यासह सर्व प्रकारच्या जिमनी आणि संरचनेच्या संदर्भात डीलर, एजंट, वितरक, मार्केटीअरआनुषंगिक व्यवसाया

सर्व प्रकारचे पायाभूत सुविधा प्रकल्प, सुविधा किंवा कामे उभारण्यासाठी सर्व पायऱ्या, प्रक्रिया, तंत्र आणि पद्धती सेटअप, स्थापित करणे, निश्चित करणे, भाइतत्त्वावर घेणे, गर्भधारण करणे, योजना करणे, सर्वेक्षण करणे, डिझाइन करणे, अभ्यास करणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे आणि वित्तपुरवठा करणे, बांघणे, बांघणे, स्थापित करणे. उभारणे, हाती घेणे, मांडणे, कमिशन करणे, स्थापन करणे, स्वतःचे, ऑपरेट करणे, व्यवस्थापित करणे नियंत्रण आणि प्रशासन, भाडेपट्टी, हस्तांतरण, सर्व पायाभूत सुविधा प्रकल्प, औद्योगिक/कृषी उद्याने, कारखान युनिट्स, उद्याने, सर्व प्रकारच्या संरचनांसह सुविधा किंवा कामे, आणि सुविधा, इमारती, विहिरी, जलकुंभ जलाशय, हाताळणी आणि स्टोरेज प्लांट्स आणि टर्मिनल्स, विविध प्रकारची हाताळणी उपकरणे, पंपिंग स्टेशन्स मास हार्ऊसिंग प्रकल्प, सर्व प्रकारचे औद्योगिक संयंत्र, औद्योगिक आणि तंत्रज्ञान उद्याने आणि नागरी प्रकल्प पर्यावरण आधारित प्रकल्प आणि उपकरणे. इलेक्टॉनिक्स हाईवेअर टेक्नॉलॉजी पार्क कॉम्प्लेक्स शाळ महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक किंवा व्यावसायिक संस्था, सार्वजनिक सभागृहे, संग्रहालये, ग्रंथालये, गॅरेज रुणालये, आरोग्य केंद्रे, सामुदायिक केंद्रे, हॉटेल्स, हॉलिडे होम्स आणि/किंवा बीच रिसॉर्ट्स आणि त्यामध् कन्स्ट्रक्टर, बिल्डर्स, डेव्हलपर्स, आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स, स्टोरेज सर्व्हिसस, इरेक्टर्स, इंस्टॉलर्स, किमशर्नि जंट संबंधित सर्व सेवा प्रदान करणे.

पायाभत सविधा प्रकल्प आणि बांधकाम कंत्राटदार यांचे बांधकाम आणि ऑपरेशन हाती घेणे आणि प्रवर्तव विकासक, निर्मात, ऑपरेटर, मालक, कंडाटदार, कोणत्याही आणि सर्व प्रकारच्या पायाभृत सुविधांचे आयोजन आणि प्रकल्प व्यवस्थापन आणि सह्चागार सुविधा आणि सेवा या नात्याने व्यवसाय सुरू ठेवणे. भारतातील शहरे ावे आणि राज्ये आणि भारताबाहेरील कोणत्याही ठिकाणी, मुक्त व्यापार क्षेत्र, विशेष आर्थिक क्षेत्र, निर्यात प्रक्रि द्मोन किंवा इतर कोणत्याही अशा द्मोनसह आणि जे संबंधित व्यावसायिक आणि निवासी प्रकल्प जमीन विकास . आणि अभियांत्रिकी सेवा, उद्योगांना ऑपरेशन मॅनेजमेंटसाठी मनुष्यबळ पुरवठा आणि पायाभूत सुविधा आणि सेवांच्या संदर्भात क्रियाकलापांसह सर्व सहाय्यक क्रियाकलाप, इमारती किंवा सदनिका, ब्लॉक, फ्लॅट, बंगले दुकाने, गोडाऊन, गॅरेज, सर्व प्रकारच्या निवासी आणि व्यावसायिक जागा, निसर्ग आणि वर्णने बांधणे, पुनर्बांधा . करणे, विस्तार करणे, बंदलणे किंवा पाडणे यासाठी करार/उपकंत्राट घेणे आणि घेणे, स्वतःच्या एजन्सीद्वारे किंव रिअल इस्टेट आणि मालमत्तांमध्ये व्यवहार करणाऱ्या कंत्राटदारांद्वारे आणि विशेषतः, खरेदी, विक्री, विकास आणि स्तांतरित जमीन आणि/किंवा इमारती, मालकी, खरेदी, विक्री, भाड्याने घेणे, भाडे देणे, सब-लेटिंग क्ष्माल. वाटप. हस्तांतरण. वाटप. प्रशासन. देवाणघेवाण. गहाण ठेवणे. भाडेपडी स्वीकारणे. जमीन. मालमत्त . त्यावरील संरचना आणि जमीन आणि इमारतींची खरेदी, दुरुस्ती, दुरुस्ती किंवा देखभाल करणे आणि भाडे निश्चित करणे आणि वसूल करणे.

विकसित करणे, उत्पादन करणे, उत्पादन करणे, उपचार करणे, प्रक्रिया करणे, परिष्कृत करणे, निर्यात रणे, आयात करणे, खरेदी करणे, विक्री करणे आणि सामान्यतः सर्व प्रकारच्या सिमेंटचे दलाल, एजंट स्टॉकिस्ट, वितरक, प्रवठादार, कमिशन एजंट म्हणून व्यवहार करणे आणि काम करणे. सिमेंट उत्पादने, चुना मलम, पांढरी चिकणमाती, रेव, वाळू, काँक्रीट, मोर्टोर, खनिजे पृथ्वी कोक इंधन कृत्रिम दगड आणि बांधका व्यावसायिकांचा व्यवसाय आणि सर्वे प्रकारच्या गरजा आणि सुर्विधा आणि उत्पादने, खरेदी, शुद्धीकरण, तय करणे, प्रक्रिया, आयात, निर्यात, विक्री आणि सामान्यतः सिमेंट, पोर्टलॅंड सिमेंट, ल्युमिना सिमेंट, प्लास्टर ऑप पॅरिस. चना आणि चनाचा दगड. संगमरवरी ग्रॅनाइट. कांकर आणि किंवा त्यांच्या उत्पादनांदारे व्यवहार करण आणि त्या संबंधात ताठ. बांधकाम. स्थापना. संचालन आणि खरेदी करणे. सिमेंट कारखान्यांच्या कार्यशाव

३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय **युनिट क्र.२४** 

🔈 येथे सचना देण्यात येत आहे की. कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेर्ख वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए) प्लॉट क्र. ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा) – १२२०५० येथील निबंधकांकः सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत भागीदार संस्थेच्या नोंदणीकृ कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत २८ मार्च, २०२४

अर्जदारांची न १. विजय पटेल, २. नंदलाल वर्मा

मागणी

सूचना



मुंबई-४०००९८.

इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (रुल्स) च्या तरतुदी अन्वये कायदा अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** (बँक) चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी आहेत आणि कायद्या कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत त्यांनी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सुचना वितरीत केली होती ज्यामध्ये सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसात संबंधित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास खालील कर्जदारांना कळविले होते. सदर सूचना ना–पोहोच झाली आणि टपाल शेरेनुसार बजावलेली नाही. म्हेणून कर्जदारांना अन्य पर्यायी सेवा अर्थात वृत्तपत्रात प्रकाशनामार्फत सर

कर्ज खात्याचे तपशील . कर्जदार/तारणकत्यांचे नाव: श्री. अमरींदर सिंग वरवम सिंग सोधी . सह-कर्जदार/तारणकत्यांचे नाव: श्रीमती जसप्रीत कीर अमरींदर वृंग सोधी अप. हैं। साधी त्रा. अमरादर सिंग सीवा आणि क्रामिती जसप्रात कार याच्या मालकाच फ्लॅट क्र.००५, तळमजला, इमारत क्र.४२, मालवणी अनुग्रह को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., कोड क्र.१५९, म्हाडा, एस.क्र.१६३, सीटीएस क्र.६-ए-६, छत्रपती शिवाजी राजे कॉम्प्लेक्स, न्यु लिंक कर्ज खाते कः: ०११३०४२०००००११ कज खात क्र.: १८१,२४,०५,०००/ कर्ज खात १,२१,०५,०००/ एनपीए दिनांकः १९,०६,२०२ मागणी सुचना दिनांकः १६,०३,२०२४ मागणी सुचनी दक्कमः २,१५,१२,३७२,५६ (१४.०३,२०२४ रोजी) आणि व्याज व इतर शुल्कः

नर उपरोक्त देय रक्कम ६० (साठ) दिवसांच्या कालावधीत जमा करण्यात कसूर केल्यास कायद्याच्या तरतुदीअंतर्गत उपरोक्त प्रतिभृत मालमत्तेवर खाली स्वाक्षरीकर्त्याद्वारे अंमलवजावणी केली जाईल. कृपया नोंद असावी की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये सदर प्रतिमृत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही व्यवहार किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. सदर तरतुदीचे कोणतेही उछुंयन केल्यास नायद्यान्वये गुन्हा ठरेल आणि दंडात्मक कारवाई केली जाईल.

कृपया नोंद असावी की, पुर्वीची पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विलीन झालेली आहे आणि दिनांक २५ जानेवारी, २०२२ पार युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड असे नाव झाले आहे. ठेकाणः मुंबई, दिनांकः २९.०३.२०२४

प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

GANGAVVA (DOB |01/07/1966) M/O JC-335680H NB SUB |Manjunath Itnal, Vill Mellikeri Tel Soundatti Dist Belgaum 591114 have changed my name to Gangavva Hanamantappa Itnal (DOB 15/06/1967) Vide Àffidavit No. 5989

**HANAMANTHAPPA** (DOB 01/07/1959) F/O JC-335680H NÉ SUB Manjunath Itnal Vill Mellikeri Tel Soundatti Dist Belgaum 591114 have changed my name to |Hanamantappa Siddappa Itnal (DOB 20/07/1957) Vide Affidavit No. 5988 Dt 05/03/2024.

Dt 05/03/2024.

**asrec** युनिट क्र.२०१, २००ए, २०२ व २००वी, इमारत क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट (India) Limited पर्क, अंधेरी -कुर्ला लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र.

ताबा सूचना (नियम ८(१))

करारनामा दिनांक २५ मार्च, २०२१ नुसार **भारत सहकारी बँक लिमिटेड** यांचे करारनामाधारक म्हणून **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** यांनी मुळ सावको यांच्याकडील प्रतिभूत ऋण प्राप्त केले आहेत. **ॲझरेक** (इंडिया) लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या **दिनांक १६.११.२०१९** रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार **कर्जदार/संयुक्त-कर्जदार/तारणकर्ता – मे. श्री महामाया व्हर्टिकल्स** श्रीमती वसुधा वसुदेवा कामथ, श्री. श्रीनिधी वासुदेवा कामथ व श्री. वासुदेवा मुंदकर कामथ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक ११.११.२०१९ रोजी देय रक्कम रू.४,७५,४३,८८१/- (रूपये चार कोटी पंच्याहत्तर लाख त्रेचाळीस हजार आठशे एक्याऐंर्श **फक्त)** तसेच त्यावरील पुढील व्याज, खर्च, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/संयुक्त-कर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, प्रतिभूत धनको म्हणून ॲझरेक (इंडिया) लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांर्न सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा दिनांक २८ मार्च, २०२४** 

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणतार्ह त्र्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ॲझरेक (इंडिया**) लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम रू.४,७५,४३,८८१/- (रूपये चार कोटी पंच्याहत्तर लाख त्रेचाळीस हजार आठशे एक्याऐंशी फक्त) अधिक संपुर्ण रक्कम जमा होईपर्यंत उपरोक्त रकमेवरील करारदराने त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, दंडात्मक शुल्क व खर्च जमा करावे.

कर्जदारांचे लक्ष्न वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन मे. श्री महामाया व्हर्टिकल्स यांच्या मालकीचे गाळा क्र.१,२,३,४ व ५, क्षेत्रफळ १३४० चौ.फ्. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, श्री अरिहंत गोडाऊन कॉम्प्लेक्सची इमारत क्र.वाय-२, जमीन

सर्व्हे क्र.२२६, हिस्सा क्र.१,२ व ४ ते ८, गाव काल्हेर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. (एन. मंजुनाथ)

मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई ॲझरेक (इंडिया) लिमिटेड दिनांक: २८.०३.२०२४

#### ताबा सूचना

**ज्याअर्थी:** सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) (सदर कायदा) अंतर्गत मणप्पुरम होम फायनान्स लि. आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य . अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक **१२.०४.२०२३** रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार कर्जदार म्हणजे **मनोज रामनवल पाठक, रिटा मनोज पाठक आणि पंकजकुमार घनश्याम तिवारी**, जामिनदार आणि तारणकर्ता यांनी कर्ज खाते क्र.**पीयू९०पीयूएलओएनएस०००००५००६७४८** अंतर्गत रक्कम परत करणे ज्यांचे तपशिल खालील तक्त्यात नेमूद केले आहेः

आणि ज्याअर्थी. मणप्परम होम फायनान्स लि. ने दि.३१.०३.२०२३ च्या असाइनमेंट कराराद्वारे देय कर्जाच्य संदर्भात त्याचे सर्व अधिकार, शीर्षक, हितसंबंध आणि फायदे नियुक्त केले आहेत आणि मणप्पुरम होम फायनान्स लिमिटेड द्वारे कर्जदार/जामीनदारास प्रगत सुविधांमधून उद्भवलेल्या कर्जदार/जामीनदार/ तारणकर्ताद्वारे देय अंतर्निहित स्थावर मालमत्ता सोबत कर्जदार/जामीनदार यांना ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी (इंडिया) लि. (आर्सिल) प्रतिभृत पावत्या धारकांच्या फायद्यांकरिता आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-. ०८७-ए-ट्रस्ट (आर्सिल) चे विश्वस्त म्हणून कार्यरत. त्यामुळे, या असाइनमेंटच्या संदर्भात, मणप्पुरम होम फायनान्स लि.च्या जागी आर्सिल आता उभी आहे आणि आर्सिल कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता च्या विरुद्ध सर्व आणि कोणत्याही कार्यवाहीसाठी आणि अंतर्गत अधिकार आणि फायदे लाग करण्याचा अधिकार असेल. कर्जदार/जामीनदार/तारणकर्ताने त्यांच्याकडून घेतलेल्या आर्थिक सुविधांसाठी अंमलात आणलेले आणि तयार केलेले हमी आणि सिक्युरिटी इंटरेस्टच्यो अंमलबजावणीसह आर्थिक कागदपत्रे. कर्जदार/जामिनदार हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्ता आर्सिल चे प्राधिकृत अधिकारी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या अंतर्निहित स्थावर मालमत्तेचा ताबा घेतला आहे, खाली नमूद केलेल्या तारखेला जे आहे जेथे आहे आणि जे काही आहे ते आहे या तत्वावरः-

कर्जदार आणि जामिनदाराचे नाव	मागणी सूचना	ताबा दिनांक
कर्जदार	दि.१२.०४.२०२३ रोजी	२७.०३.२०२४
मनोज रामनवल पाठक	रु.११,५३,०६३/- (रुपये अकरा लाख <b>ः</b>	
पत्ताः फ्लॅट क्र.२०८, २रा मजला,	त्रेपन्न हजार त्रेसष्ट फक्त) कराराच्या दराने	वास्तविक
	भविष्यातील व्याजासह वरील रकमेवर	ताबा
	१२.०४.२०२३ पासून आनुषंगिक खर्च,	
हाजीमलंग रोड, कल्याण पूर्व, महाराष्ट्र,	खर्च, शुल्क इ.	
पिन - ४२१ ३०६.	सूचना दिनांक: १२.०४.२०२३	

मालमत्तेचे तपशिलः- मनोज रामनवल पाठक यांच्या मालकीची मालमत्ता : क्षेत्रफळ सुमारे ६२३ चौ.मी. इमारतीचे मोजमाप करणारी आणि खाली मालमत्तेची चतुसिमा: फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, ए-विंग, गुलमोहर पार्क, आदिवली ढोकळी गाव, कल्याण, ठाणे, पो. काटेमनिवली, ठाणे, महाराष्ट्र, पिन ४२१३०६, **उत्तर:** रस्ता, **दक्षिण:** बी विंग, **पूर्व:** फ्लॅट क्र.३०ई, **पश्चिम:** फ्लॅट क्र.३०१. योपुढे <sup>?</sup>स्थावर

कर्जदार/जामीनदार /तारणकर्ताचे विशेषत: आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्रारे सावध केले जाते की वर नमद केलेल्या स्थावर मालमत्तेच्या कायदेशीर ताब्यात आर्सिल आणि सरफायसी कायदा. २००२ च्या कलम आर्सिलच्या पूर्व लेखी संमतीशिवाय, स्थावर मालमत्तेचे विक्री, भाडेपट्ट्याने किंवा अन्यथा व्यवहार/विलक्षण त्र्यवहार करणार नाही आणि स्थावर मालमत्तेशी कोणतेही व्यवहार केले जातील. वर नमद केलेल्या रकमेसार्ठ आर्सिलचे शुल्क आणि आनुषंगिक खर्च, शुल्क इत्यादींसह उपरोक्त रकमेवरील कराराच्या दराने भविष्यातील

कर्जदार /जामिनदार/तारणकर्ताचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध ।ळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतृद आहे.

दिनांक : २७.०३.२०२४

सही/-प्राधिकृत अधिकारी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०८७-ए-ट्रस्टचे विश्वस्त अँसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.

सीआयएन : यू६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४, वेबसाईट: www.arcil.co.in; **नोंदणीकृत कार्यालय** : दि रूबी, ९०वा मजला, २९, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८.

## जाहिर नोटीस

यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

पत्ताः - शॉप सी-४८, बिल्डींग सी. एस. एम. रोड,

नुक्रमांक १ ते ६२							
₹.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा रक्कम	जाब	४१	₹
5.		दिनांक	क्रमांक	रुपये	देणार	४२	7
					क्र.	४३	ş
१	सौ. जायदा मोहम्मद इरशाद शाह	२८/१२/२३	४इइ७	४८३६३	२	४४	Ŧ
२	सौ. शाहेनाज मोहम्मद आरिफ शेख	२८/१२/२३	४६६७	४८३६३	ş	४५	8
ş	सौ. रंजना पेरुमल कौंडर	२८/१२/२३	७३३५	५३९९३	8	88	₹
४	सौ. सुशिला गणेशकर देवेंद्र	२८/१२/२३	७३३५	५३९९३	æ	80	9
4	सौ. राजेश्वरी मरिअप्पम देवेंद्र	२८/१२/२३	७३३५	५३९९३	m	86	₹
(to	सौ. राधा रामू मेत्री	२८/१२/२३	७३३६	४०६५१	8	४९	ş
9	श्री. रामु मल्लेश मेत्री	२८/१२/२३	७३३६	४०६५१	۴	40	₹
S	सौ. आरती दत्तात्रय नार्वेकर	२८/१२/२३	३६६७	४०६५१	४	५१	₹
9	सौ. सिमा रघुवास पासी	२८/१२/२३	७इइ७	७६५१९	8	५२	ş
0	श्री. रघुवास फौजदार पासी	२८/१२/२३	७इइ७	७६५१९	۴	५३	_
8	सौ. आयशा अशपाक शेख	२८/१२/२३	७इइ७	७६५१९	४	48	_
?	सौ. नासमिन बानो मो. सलिम शेख	२८/१२/२३	७इ३७	७६५१९	५	५५	₹
æ	सौ. लुबना अहमद मसालेवाला	२८/१२/२३	८६६७	४७३२९	8	५६	ş
8	सौ. नाजनीन शौकत सय्यद	२८/१२/२३	८६६७	४७३२९	2	40	_
y	सौ. खाजाबी मोहम्मदशान खान	२८/१२/२३	८६६७	४७३२९	ş	40	₹
ε	सौ. अश्विनी संतोष भोसले	२८/१२/२३	१इइए	४७३८५	8	49	8
9	श्री. स्वप्नील गणेश कांबळे	२८/१२/२३	७३३९	४७३८५	2	€0	9
S	सौ. खातुनबी वजीर शेख	२८/१२/२३	७३३९	४७३८५	ж	६१	ş
8	सौ. शाहीन सिराज शेख	२८/१२/२३	७३३९	४७३८५	8	<b>Ę</b> ?	_
0	मौ मोगवा पग्रागम धामणकर	2//92/23	(93X8	3206X	9		

							Ġ
ई सायटी,		32	कु. कृपा विजय भोईटे	२८/ १२/ २३	७३४५	६८४१५	२
		33	सौ. नुतन गणेश वायदंडे	२८/ १२/ २३	७३४५	६८४१५	æ
		38	सौ. सुनिता संदिप बलसाने	२८/ १२/ २३	७३४५	६८४१५	8
		३५	सौ. चंद्रकला रत्नाकर शेजवळ	२८/ १२/ २३	७३४६	६१३३९	8
		38	श्री. रत्नाकर बी. शेजवळ	२८/ १२/ २३	७३४६	६१३३९	2
		₹9	सौ. ज्योती सुरेश चिटीयाला	२८/ १२/ २३	७३४६	६१३३९	æ
		36	सौ. प्रिया भरत जाधव	२८/ १२/ २३	७३४६	६१३३९	४
•••	.अर्जदार	39	सौ. नजमा अन्वर हुसेन शेख	२८/ १२/ २३	७४४७	५६२१४	2
		४०	सौ. तबस्सुम मोहम्मद हुसेन रखंगी	२८/ १२/ २३	७४४७	५६२१४	æ
कम	जाब	४१	सौ. कुसुम विकास अढागळे	२८/ १२/ २३	<b>७३४८</b>	६७१२५	8
	देणार	४२	सौ. आशा कुमारपाल ढकोलिया	२८/ १२/ २३	<b>७</b> ४४६७	६७१२५	2
	क्र.	83	श्री. संजिवकुमार हरज्ञान सिंग	२८/ १२/ २३	७३४८	६७१२५	8
3	२	४४	सौ. जमिला आईनुद्दीन शेख	२८/ १२/ २३	१४६७	५३६०९	8
३ ३	3	४५	श्री. अल्तमाश आईनुद्दीन शेख	२८/ १२/ २३	७३४९	५३६०९	2
	8	४६	सौ. आयशा सत्तार शेख	२८/ १२/ २३	७३४९	५३६०९	æ
3	२	४७	श्री. अमर मंगल मिस्त्री	२८/ १२/ २३	७३४९	५३६०९	ų
3	3	እጸ	सौ. नितु सुरेश चावरिया	२८/ १२/ २३	७३२७	४८६३४	8
१	8	४९	श्री. राहुल सुरेश चावरिया	२८/ १२/ २३	७३२७	४८६३४	2
१	2	५०	सौ. लता राजवीर चंडालिया	२८/ १२/ २३	७३२७	४८६३८४	ş
१	8	५१	सौ. रेखा अनिल बहोत	२८/ १२/ २३	७३२७	४८६३८४	४
९	8	५२	श्री. दशस्थ हरिश्चंद्र गुप्ता	२८/ १२/ २३	७३२८	६३२८८	8
9	2	५३	श्री. भगवान सखाराम कांबळे	२८/ १२/ २३	७३२८	६३२८८	२
9	४	५४	श्री. मुकुंद रत्नाजी मोरे	२८/ १२/ २३	७३२८	६३२८८	ş
9	ષ	५५	सौ. मरिअम्मा आरमुगम देवेंद्र	२८/ १२/ २३	७३२९	४०६५१	8
9	8	५६	श्री. गौतम आरमुगम देवेंद्र	२८/ १२/ २३	७३२९	४०६५१	2
9	२	५७	श्री. श्रीकांत मनोहर जाधव	२८/ १२/ २३	७३२९	४०६५१	ş
9	3	40	सौ. पोपट रामचंद्र डावखरे	२८/ १२/ २३	७३३१	१८९९२३९	२
4	१	५९	श्री. प्रफुल्ल डायाभाईचौहान	२८/ १२/ २३	७३३२	१९०५०७	8
ų	?	ξo	श्री. भुपेंद्र प्रविण वाघेला	२८/ १२/ २३	७३३२	१९०५०७	२
4	3	६१	श्री. दिपक विट्ठल गावडे	२८/ १२/ २३	७३३२	१९०५०७	m
4	४	६२	श्री. अजय हरिराम शुक्ला	२८/ १२/ २३	६६६७	८३१८२	8
8	8			- 10 0	S. 6	` `	$\overline{}$

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पास्टाने समन्स पा ालेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स दे

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक ०५/०४/२०२४ रोज पारी १२.३० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न हिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.



मे. उप निबंधक, सहकारी संस्था (परसेवा महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई.

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

न्यू अजिंक्यतारा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई

ॲन्टॉप हिल, मुंबई-४०००३७.

सौ. सीतावणी शाजी नाडार

सौ. आरती दत्तात्रय नार्वेकर

सौ. लक्ष्मी विजय भोईटे

सौ. राधा रामु मेत्री

सौ. सुरेखा परशुराम धामणकर

ઝા.	जाब दणाऱ्याच नाव	अजदाखल	દાવા	दावा ख्कम	্সাল	Ľ
क्र.		दिनांक	क्रमांक	रुपये	देणार	8
	-				क्र.	8
8	सौ. जायदा मोहम्मद इरशाद शाह	२८/१२/२३	४६६७	४८३६३	२	8
7	सौ. शाहेनाज मोहम्मद आरिफ शेख	२८/१२/२३	४६६७	४८३६३	ş	8
ş	सौ. रंजना पेरुमल कौंडर	२८/१२/२३	७३३५	५३९९३	8	8
४	सौ. सुशिला गणेशकर देवेंद्र	२८/१२/२३	७३३५	५३९९३	2	8
ų	सौ. राजेश्वरी मरिअप्पम देवेंद्र	२८/१२/२३	७३३५	५३९९३	æ	8
æ	सौ. राधा रामू मेत्री	२८/१२/२३	३६६७	४०६५१	8	8
9	श्री. रामु मल्लेश मेत्री	२८/१२/२३	३६६७	४०६५१	4	ų
L	सौ. आरती दत्तात्रय नार्वेकर	२८/१२/२३	३इइ७	४०६५१	8	ų
9	सौ. सिमा रघुवास पासी	२८/१२/२३	७इइ७	७६५१९	8	ų
१०	श्री. रघुवास फौजदार पासी	२८/१२/२३	७इइ७	७६५१९	4	ų
११	सौ. आयशा अशपाक शेख	२८/१२/२३	७इइ७	७६५१९	8	ų
१२	सौ. नासमिन बानो मो. सलिम शेख	२८/१२/२३	७इइ७	७६५१९	5	ų
१३	सौ. लुबना अहमद मसालेवाला	२८/१२/२३	८६६७	४७३२९	8	ų
१४	सौ. नाजनीन शौकत सय्यद	२८/१२/२३	८६६७	४७३२९	4	ų
१५	सौ. खाजाबी मोहम्मदशान खान	२८/१२/२३	८६६७	४७३२९	æ	ų
१६	सौ. अश्विनी संतोष भोसले	२८/१२/२३	१इइ७	४७३८५	8	4
१७	श्री. स्वप्नील गणेश कांबळे	२८/१२/२३	१इइए	४७३८५	۶	ε
१८	सौ. खातुनबी वजीर शेख	२८/१२/२३	१इइए	४७३८५	w	ε
१९	सौ. शाहीन सिराज शेख	२८/१२/२३	१इइए	४७३८५	8	ε
२०	सौ. सुरेखा परशुराम धामणकर	२८/१२/२३	७३४१	३२०९४	8	
२१	सौ. जुईली नंदकुमार पैठणकर	२८/१२/२३	१४६७	३२०९४	ð	आ
२२	सौ. सीतावणी शाजी नाडार	२८/१२/२३	७३४१	३२०९४	ъ	आ
२३	सौ. मेरी आरोक्यकुमार देवेंद्र	२८/१२/२३	७३४१	३२०९४	8	
२४	सौ. राजश्री शरद सनिल	२८/१२/२३	७३४२	४९६०७	8	दुप
२५	सौ. अवनी अरविंद हिंदळेकर	२८/१२/२३	७३४२	४९६०७	æ	
२६	सौ. मेरी आरोक्यकुमार देवेंद्र	२८/१२/२३	६४६७	३०२०५	8	राहि तत
	4 0 0 0					44

२८/१२/२३

२८/१२/२३

२८/१२/२३

२८/१२/२३

२८/१२/२३ ७३४५

७३४३

६४६७

४४६७

४४६७

३०२०५

३०२०५

**७८३०४** 

४०६८७

६८४१५

3

म्हणून आज दिनांक २२/०३/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे